

Date: July 19, 2022

To,
BSE Limited ("BSE"),
Corporate Relationship Department,
2nd Floor, New Trading Ring,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001.
BSE Scrip Code: 538646
ISIN: INE837C01013

Scrip ID: QGO

<u>Sub: Newspaper Publication regarding the 29th Annual General Meeting of QGO Finance Limited</u> ('Company') through Video Conferencing/ Other Audio Visual Means facility

Dear Sir/Madam,

Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time and General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 2/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022, the Company has made a public notice informing about the 29th Annual General Meeting of the Company through Video Conferencing/ Other Audio Visual Means facility scheduled to be held on **Friday, August 12, 2022.**

We hereby submit the copies of the public notice published in English National Publication "Financial Express" and "Mumbai Lakshadweep" on July 19, 2022, for your information and the same is also uploaded on the website of the Company at http://www.qgofinance.com/

We request you to take the same on record.

Thanking you, Yours Faithfully,

For QGO Finance Limited

Urmi Joiser

Company Secretary and Compliance Officer

Membership No. A63113

Address: 304, Shri Siddhivinayak Apartments, Plot no 42, Sector 44A, Seawoods, Nerul (W),

Navi Mumbai-400706

Encl: As Above



Registered and Corporate Office: 3rd Floor, A-514, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai Thane MH 400701 CIN: L65910MH1993PLC302405 Phone: 022 49762795 Website: www.ggofinance.com Investor Support: contactus@ggofinance.com

NOTICE FOR 29th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of QGO Finance Limited ("Company") is scheduled to be convened on Friday, August 12, 2022 at 11.00 A.M. IST through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021 and 2/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and SEBI vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and the provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ("Listing Regulations"), without the physical presence of the Members at a common venue.

The Annual Report of the Company for the year 2021-22 including the Financial Statements for the year ended March 31, 2022 ("Annual Report") along with Notice of the AGM were sent by e-mail on 18 July, 2022 to all those Members, whose e-mail addresses are registered with the Company of with their respective Depository Participants ("DPs").

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-Voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Annual Report of the Company for the year 2021-22 along with the Notice of 29th AGM will be available on the website of the Company, i.e. http://www.ggofinance.com/

As per the process advised by the Depository, Members holding shares in demat form whose e-mail addresses are not registered with their Depository, are requested to register their e-mail address for receipt of Notice of the 29th AGM, Annual Report and login details for joining the 29th AGM through VC/OAVM facility including e-Voting with their Depository only. The registered e-mail address will also

and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the 29th AGM of the Company through e-Voting services of NSDL

a) Members holding shares in dematerialized form and whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners, as on the cut-off date, i.e. Friday, July 22, 2022 ("eligible Members"), shall be entitled to exercise their right to vote by remote e-Voting as well as voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the 29th AGM of the Company:

b) The remote e-Voting period commences on Tuesday, August 09, 2022 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, August 11, 2022 (5:00 p.m. IST);

c) The remote e-Voting module shall be disabled for voting after the expiry of the date and time mentioned above. Once the vote on a resolution(s) is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently

d) Those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM on all of the businesses specified in the Notice convening the 29th AGM. Further, an eligible Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote E-voting but shall not vote again during the AGM. Only the

 a) A person who has become a Member of the Company after the Notice is being sent but on or before the cut-off date for e-Voting, i.e. Friday, July 22, 2022, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in Notice of the 29th AGM or sending a request al evoting@nsdl.co.in or contactus@goofinance.com. In case of any query regarding e-Voting, Members may contact Ms. Pallavi Mhatre, Manager, and NSDL at 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send

Partner of M/s. Mehta & Mehta, Practicing Company Secretaries as a Scrutinizer to scrutinize the voting

any administrative and government restrictions on account of Covid-19 pandemic situation. In case of any queries relating to e-Voting, you may refer to the FAQs for Shareholders and e-Voting

user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com.o

be available on the Company's website at www.ggofinance.com for inspection. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the

Company and is in compliance with the MCA Circulars.

By Order Of Board Of Directors For QGO Finance Limited

Urmi Joiser Company Secretary and Compliance Officer NOTICE

NBI Industrial Finance Co Ltd

Registered office: 21, Strand Road Kolkata - 700 001

Notice is hereby given that the share certificate No 2574 with Distinctive no(s) 186415-186594 in respect of Folio No M00361 Registered in the name of Madan Mohan is/are reported duplicate share Certificate(s) to the applicant(s).



♦ The Indian EXPRESS

to be lost and the company has received application for issue of duplicate share certificate(s). If no objection from any interested person is received by the company's registrars Maheshwari Datamatics Pvt. Ltd., 23, R.N. Mukherjee Road, Kolkata 700001, within 15 days from the publication hereof the company will proceed to issue

Dated: July 18, 2022

Arvind **SMARTSPACES**

ARVIND SMARTSPACES LIMITED

CIN: L45201GJ2008PLC055771

Regd. Off: 24, Government Servant's Society, Near Municipal Market, Off. C. G. Road, Navrangpura, Ahmedabad-380009. Tel.: +91 7968267000. Email:investor@arvindinfra.com Website:www.arvindsmartspaces.com

NOTICE FOR ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/DDHS/DDHS_Div2/P/CIR/2022/079 dated 3rd June, 2022 ("Circulars") has permitted companies to hold their Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") for the Year 2022 and relaxed certain provisions related to the Annual Report.

Pursuant to the said Circulars, Notice is hereby given that the Company is conducting its AGM through VC/OAVM on Friday, 12th August, 2022 at 02:30 p.m. to transact the businesses as set forth in the Notice of the meeting. The Registered Office of the Company shall be the deemed venue of the AGM.

The Circulars have also allowed the Company to dispense with the requirement of dispatching the physical copies of Notice of the AGM and Annual Report and hence the same will be sent only through electronic mode to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/ Depository Participant. The Notice of the AGM and Annual Report will also be made available on the website of the Company at www.arvindsmartspaces.com, websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.

Members can cast their vote(s) on the businesses as set forth in the Notice of AGM, either through remote e-Voting or e-Voting during the AGM. The instructions for casting the vote through remote e-Voting or e-Voting during the AGM, procedure for attending the AGM through VC/OAVM for the members holding shares in dematerialized mode or physical mode will be provided in the Notice of AGM.

Further member can register/update their email addresses/ bank details by following the below mentioned instructions:

Physical Holding **Demat Holding**

Visit the link: https://linkintime.co.in/EmailReg/email_register.html and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as name, folio number, certificate number, PAN, mobile number and e-mail address. Contact your Depository Participant (DP) and register your e-mail address in your demat account as per the process communicated by your DP.

No. of Shares held Folio No

This notice is issued for the information and benefit of the Members of the Company in compliance with the applicable circulars of MCA and SEBI.

For Arvind SmartSpaces Limited **Prakash Makwana Company Secretary**

Place: Ahmedabad Date: 18th July, 2022

DEBTS RECOVERY TRIBUNAL-I, DELHI 4TH FLOOR, JEEVAN TARA BUILDING, PARLIAMENT STREET, NEW DELHI-110001

OA No. 57/2022 Union Bank of India VERSUS

Defendants

Applicant

M/s R S R Enterprises

1. Mr. Harveer Singh, Office: 212, Basement, Shahpur Jat, New Delhi- 110049. Also At: R/o 24th Floor, Subhash Khand, 24th Floor, Subhash Khand Giri Nagar, Kalkaji Aali South Delhi- 110019. Defendant 3 Whereas the above named applicant has instituted a case for recovery of Rs.

78,58,728.25/- (Rupees Seventy Eight lakh Fifty Eight Thousand Seven Hundred wenty Eight and Paise Twenty Five Only) against you and whereas it has been shown to the satisfaction of the Tribunal that it is not possible to serve you in ordinary way. Therefore, this notice is given by advertisement directing you to make appearance before Ld. Registrar on 16.09.2022 at 10.30 A.M. (for further details kindly visit DRT website www.etribunal.gov.in Phone Number: 011-Take notice that in case of your failure to appear on the above mentioned day

before this Tribunal, the case will be heard and decided in your absence. Due to ongoing Pandemic Situated, all the matters will be taken up through video Conferencing and for that purpose:-

(x) All the Advocates/Litigants shall download that "Cisco Webex" application

(xi) "Meeting ID" and "Password" for the next date of hearing qua cases to be taken by 'Registrar/Recovery Officer-I/ and Recovery Officer-II shall be available one day prior to the next date at DRT Official Portal i.e. "drt.gov.in" under the (xii) In any exigency qua that, the Advocates/ Litigants can contact the concerned

official at Ph. No. 011-23748473. Given under my hand and seal of the Tribunal on this 11th July of 2022. By order of this Tribunal For Registrar

CIN: L21012MH1964PLC013058

Registered Office: Thergaon, Pune - 411033. Tel.: 020-30613333 Fax: 020-40773388 Website: www.amjland.com, E-mail: admin@amjland.com

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING AND BOOK CLOSURE DATES

Limited ("Company") will be held on Saturday, 13th August, 2022, at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue, in compliance with the provisions of Companies Act, 2013 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 read with General Circular Nos. 20/2020 dated 05th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated 08th December, 2021 and 21/2021 dated 14th December, 2021 and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circulars dated 13th May, 2022 read with Circulars dated 15th January, 2021 and 12th May, 2020 (Collectively referred to as "the Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM dated 16th May, 2022. The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM.

In Compliance with aforesaid circulars the Notice of the AGM alongwith the Annual Report 2021-22 has already been sent on 18th July, 2022 through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). Also additionally, the physical copy of Notice of the AGM along with Annual Report 2021-22 are sent by permitted modes to the Members whose e-mail addresses are not registered with the Company/KFin Technologies Limited ("KFintech"), Registrar and Share Transfer Agent of the Company.

The Notice of AGM along with the Annual Report 2021-22 is also available and can be downloaded from the Company's website at www.amjland.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 06th August, 2022 to 13th August, 2022 (both days inclusive).

As per Section 108 of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to cast their vote electronically through E-voting services provided by NSDL on all the resolutions set forth in the Notice dated 16th May, 2022. The details are given hereunder: 1. Date of completion of sending notice of AGM and Annual Report-2021-22: 18th July,

2. The date and Time of commencement of remote e-voting: Wednesday, the 10th August, 2022 at 9:00 a.m. (IST);

- 3. The date and Time of end of remote e-voting: Friday, the 12th August, 2022 at 5:00 p.m. (IST) and the facility shall be forthwith blocked;
- acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. 05th August, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. 05th August, 2022 may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to NSDL e-Voting system".
- 6. Members may note that:

Place: Pune

Date: 18th July, 2022

- a. The facility for casting the vote through e-voting will be made available at the AGM and the Members attending the AGM who have not casted their vote by means of remote e-voting may cast their vote through e-voting at the time of the AGM.
- b. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. In case of any queries with respect to remote e-voting or e-voting at the AGM or

attendance of AGM through VC/OAVM Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.:18001020990 and 1800224430 or send a request on e-mail: evoting@nsdl.co.in.

> Shrihari Waychal **Company Secretary**

Regd. Off: 1st Floor, Express Building, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110 002 Phone No. 011-43562982 | E-Mail ID:- bharatnidhi1@gmail.com CIN No. U51396DL1942PLC000644 NOTICE is hereby given that the following Shareholder of the Company holding fully paid up equity shares of Rs. 10/- each of the Company, have reportedly lost her Share Certificates and application has been made to the Company by her legal heir to issue duplicate share certificates:

BHARAT NIDHI LIMITED

Al Al Meenakshi Achi Alagappan Alagappan 50 11880 Any person, who has a claim in respect of the said equity shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of issue of this notice; else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation. For Bharat Nidhi Limited Place: New Delhi Company Secretary

Father/ Husband's Name

Name of the Shareholder

Date: July 18, 2022

MARWADI SHARES AND FINANCE LIMITED S. C. Road, Zone-5, GIFT CITY, Gandhinagar-382355 orporate Office: Marwadi Financial Plaza, Nana Mava Main Road, Off 150 Feet Ring Road Rajkot-360001. Email: inquiry@marwadionline.in, Phone: 0281-7174000 / 6192000

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations)] (Rs in Lakhs)

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

| Sr. No. | Particulars | 31.03.2022 (Audited) | 31.03.2021 (Audited) |
|------------|--|-------------------------|-------------------------|
| 1 | Total income from Operations | 38,153.50 | 31,848.44 |
| 2 | Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) | 11,479,73 | 7,413,20 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 11,462.71 | 7,407.43 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 8,614.68 | 5,519.88 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 8,614.68 | 5,519.88 |
| 6 | Paid up Equity Share Capital | 997.25 | 997.25 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) | 54,180.44 | 43,171.06 |
| 8 | Securities Premium Account | 4,036.38 | 4,036.38 |
| 9 | Net Worth | 55,177.68 | 44,168.31 |
| 10 | Paid up Debt Capital / Outstanding Debt* | 2,710.00 | |
| 11 | Outstanding Redeemable Preference Shares | NA. | NA. |
| 12 | Debt Equity Ratio | 0.25 | 0.34 |
| 13 | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic : (Rs) 2. Diluted : (Rs) | 86.38 86.38 | 55.17 55.17 |
| 14 | Capital Redemption Reserve | 439.64 | 439.64 |
| 15 | Debenture Redemption Reserve | NA | NA |
| 16 | Debt Service Coverage Ratio (in %) | 90.45% | 69.35% |
| | THE PARTY OF THE P | | |

Notes: *Paid up Debt Capital represents debt raised through issue of debenture.

17 Interest Service Coverage Ratio

The above financial results was reviewed by the Audit Committee at their meeting held on 16th July, 2022 and the same has been approved by the Board of Directors at its meeting held on 16th July, 2022.

The Above results are in accordance with the Indian Accounting Standard (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment Rules), 2016. V The Above is an extract of Consolidated Financial Results.

> For, Marwadi Shares and Finance Limited Mr. Ketan H. Marwadi

1.79

DIN: 00088018

Place: Rajkot Managing Director Date: 19.07.2022

IK LAKSHMI 🏐 CIN: L74999RJ1938PLC019511

Regd. Office: Jaykaypuram, District Sirohi, Rajasthan-307019 Secretarial Office: 3rd Floor, Gulab Bhawan (Rear Wing), 6A, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002

Email: jklc.investors@jkmail.com, Website: www.jklakshmicement.com Phone: +91-11-68201862/66

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to IEPF

Shareholders are hereby informed that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended, the dividend declared for the Financial Year 2014-15 ended 31st March 2015, which remained unclaimed for a period of seven years will be transferred/credited to the IEPF on 31st October 2022. The corresponding shares on which dividends remained unclaimed for seven consecutive years will also be transferred to IEPF as required under the Rules.

Individual Notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules. Full details of such shareholders is made available on the Company's Website at https://www.iklakshmicement.com/unclaimed-As per the prescribed procedure, the shareholders may please note


the following:

(1) Shareholders holding shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificates(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.

(2) Shareholders holding shares in demat form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

We request the Shareholders, in their own interest, to verify the details of shares liable to be transferred to IEPF and claim their unclaimed dividends. In the event valid claim is not received on or before 30th September 2022, the Company will proceed to transfer the liable dividend and Equity Shares in favour of IEPF Authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares so transferred to IEPF. The Shareholders may however claim the shares and dividend from IEPF authority by making an application in Form IEPF-5 online (available on the website - www.iepf.gov.in) and sending a physical copy of the same duly signed along with other requisite documents enumerated in IEPF-5 to the Company at its Secretarial Office address mentioned above.

For any query or assistance, please write to us at the Secretarial Office address/e-mail, for prompt action.



B.K. Daga Sr. Vice President & Company Secretary

For JK Lakshmi Cement Limited

(CIN: L24117RJ1979PLC002099) Regd office: SP-460, Matsya Industrial Area, Alwar-301030 (Rajasthan) Corp. Off.: A-281 1" Floor, Defence Colony, New Delhi-110024 Phone: 011-40239034/35,

Web: www.lordschloro.com, E-mail :Secretarial@lordschloro.com NOTICE Notice is hereby given that the equity share certificate for the under mentioned securities of the company have been lost/misplaced and the holder of the said securities have applied to the company to issue duplicate certificate.

LORDS CHLORO ALKALI LIMITED

Certificate Distinctive Name of the Shares Shareholder 101987 43762 2236250-2236349 100 CHAMPALAL B SOLANKI 900730 48377 2543294-2543305 12 ABDU PARAMBIL SANTOSH GUPTA 20686 848628-848642 KRISHAN KUMAR 19904 9357 839821-839845 KRISHNA KRISHNASWAMI 19905 9358 839846-839884 39 KRISHNA VARADACHARII KRISHNASWAMI

Any person having objection to same may apply to the company within 15 days of this notice otherwise, the company shall proceed to issue duplicate share By Order of the Board of Directors For Lords Chloro Alkali Limited Nitesh Anand Place: New Delhi Company Secretary & Compliance Officer Date: 18.07.2022



VOLTAMP TRANSFORMERS LIMITED CIN: L31100GJ1967PLC001437

Regd. Office: Makarpura, Vadodara-390014, Gujarat (India) Phone :+91 265 6141403 / 6141480 / 3041480

E-mail:vnm ipo@voltamptransformers.com. Website: www.voltamptransformers.com

NOTICE

Notice is hereby given that the 55th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 12th August, 2022 at 10:00 a.m. (IST) through video conference ("VC") or other audio visual means ("OAVM") facility, in compliance with the provision of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules thereof, as amended, with the General Circular No. 2/2022 and 19/2021, other circulars issued by the Ministry of Corporate Affairs read with circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the circulars") and all other applicable laws, to transact the businesses set out in the Notice convening 55th AGM.

In compliance with the circulars, Notice convening AGM setting out the businesses to be transacted at the Meeting and the Explanatory Statement attached thereto along with the 55th Annual Report for the FY 2021-22, sent through electronic mode to those shareholders whose email id registered with the depositories/Company. Further The Company has also uploaded the Notice and Annual Report on its website www.voltamptransformers.com and the websites of the stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and the website of National Securities Depositories Limited ('NSDL') an agency appointed for providing facility for remote e-voting, participation in the AGM through VC / OAVM and e-voting during the AGM at www.evoting.nsdl.com.

2013 and the applicable rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 6th August, 2022 to Friday, 12th August, 2022. (Both days inclusive), for determining the eligibility of the members to cast their vote by remote e-voting or by e-voting at the Annual General Meeting. Further, pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act,

the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015:

 Dispatch of Notice of AGM along with Annual Report completed through electronic mode as on 18th July, 2022.

 The remote e-voting period commences on Tuesday, 9th August, 2022 at 9:00 am (IST) and ends on Thursday, 11th August, 2022 at 5:00 pm (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting beyond 5:00p.m.(IST) on Thursday, 11th August, 2022. A person whose name is recorded in the register of members or in the

register of beneficial owners maintained by the depositories, as on the cut-off date, Friday, 5th August, 2022, shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting in the general meeting. Any person, who acquires shares of the Company and become member

of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 5th August, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or vadodara@linkintime.co.in. Members may go through the instructions for e-voting mentioned after

Note No. 8 of the AGM Notice and in case of any queries, may refer to Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com

The members are also informed that:

a. The members attending AGM through VC / OAVM facility and who have not casted their votes by means of remote e-voting, shall be entitled to cast the vote through e-voting at the AGM.

b. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting.

The Notice of AGM of the Company inter alia indicating the process and manner of e-Voting process and attending AGM through VC / OAVM facility, is available on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com and the Company's website www.voltamptransformers.com, and on the websites of the stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

In case of any queries, the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting under manual for members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free number 1800-1020-990 and 1800 22 44 30 or send a request to evoting@nsdl.co.in who will address the grievances relating to electronic voting.

By order of the Board For VOLTAMP TRANSFORMERS LIMITED SANKET RATHOD

TUESDAY, JULY 19, 2022

and the website of BSE Limited i.e. www.bseindia.com

be used for sending future communications. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management

The relevant details of voting are given as under:

eligible Members shall be entitled to avail the facility of remote e-Voting or the e-Voting during the AGM.

f) The Board of Directors has appointed Ms. Ashwini Inamdar, Partner failing her, Ms. Aditi Patnaik,

If any Member wishes to get a printed copy of the Annual Report, the Company will send the same without any charges, upon receipt of a specific request from the Member, at the earliest considering

call on toll free no.: 1800-222 990 or send a request at evoting@nsdl.co.in. The Annual Report, Notice including the e-Voting procedure and the other relevant documents, will

Place: Mumbai

Date: July 19, 2022

PUDUMJEE PAPER PRODUCTS LIMITED

CIN: L21098PN2015PLC153717 Registered Office: Thergaon, Pune – 411033. Tel.: 020-40773423 Fax: 020-40773388 Website: www.pudumjee.com E-mail: investors.relations@pudumjee.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE DATES

The 8th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Pudumjee Paper Products Limited ("Company") will be held on Saturday, 13th August, 2022 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a Common Venue, in compliance with the provisions of Companies Act, 2013 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 read with General Circular Nos. 20/2020 dated 05th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 19/2021 dated 08th December, 2021 and 21/2021 dated 14th December, 2021 and Securities and Exchange Board of India ("SEBI") Circulars dated 13th May, 2022 read with Circulars dated 15th January, 2021 and 12th May, 2020 (Collectively referred

to as "the Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM dated

21st May, 2022. The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the

Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM. In Compliance with aforesaid circulars the Notice of the AGM alongwith the Annual Report 2021-22 has already been sent on 18th July, 2022 through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). Also additionally, the physical copy of Notice of the AGM along with Annual Report 2021-22 are sent by permitted modes to the Members whose e-mail addresses are not registered with the Company/KFin Technologies Limited ("KFintech"), Registrar and Share Transfer Agent of the

Company. The Notice of AGM along with the Annual Report 2021-22 is also available and can be downloaded from the Company's website at www.pudumjee.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder

and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 06th August, 2022 to 13th August, 2022 (both days inclusive) As per Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

resolutions set forth in the Notice dated 21st May, 2022. The details are given hereunder: Date of completion of sending notice of AGM and Annual Report-2021-22:

Regulations, 2015, the Company is pleased to provide its members the facility to cast

their vote electronically through E-voting services provided by NSDL on all the

2. The date and Time of commencement of remote e-voting: Wednesday, the 10th August, 2022 at 9:00 a.m. (IST); 3. The date and Time of end of remote e-voting: Friday, the 12th August, 2022 at

5:00 p.m. (IST) and the facility shall be forthwith blocked; 4. The cut-off date for determining the eligibility to vote is 05th August, 2022;

5. Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent and holding shares as of the cut-off date i.e. 05th August, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. Individual Shareholders holding securities in demat mode and who acquires shares of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. 05th August, 2022 may follow steps mentioned in the Notice of the AGM under

"Access to NSDL e-Voting system". 6. Members may note that:

18th July, 2022;

AGM and the Members attending the AGM who have not casted their vote by means of remote e-voting may cast their vote through e-voting at the time of the b. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM

may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be

a. The facility for casting the vote through e-voting will be made available at the

c. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the

7. In case of any queries with respect to remote e-voting or e-voting at the AGM or attendance of AGM through VC/OAVM Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.:18001020990 and 1800224430 or send a request on e-mail: evoting@nsdl.co.in.

> Vinay Jadhav **Company Secretary**



AMJ LAND HOLDINGS LIMITED

The 57th Annual General Meeting ("AGM") of the Members of the AMJ Land Holdings

4. The cut-off date for determining the eligibility to vote is 05th August, 2022; 5. Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who

c. A person whose name is recorded in the register of members or in the register of

For AMJ LAND HOLDINGS LIMITED

Place: Vadodara Date: 18.07.2022

COMPANY SECRETARY

Date: 18th July, 2022

Place: Pune

financialexp.epap.in

entitled to cast their vote again.

For Pudumjee Paper Products Limited

सोलापूर , दि.१८ : आषाढी एकादशीच्या निमि त्ताने राज्यभरातील संतांच्या पालख्या लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येऊन गेले. वारी सोहळ्याच्या निमित्ताने पालखी मार्गावरील जेवणासाठी फक्त पानांच्या पत्रावळींचा वापर करणे, त्या खरकट्या पत्रावळी, निर्माल्या-पासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यासाठी क्रिएटिव्ह संस्थेसह,४०० पर्यावरण ढूतांनी जनजागृती करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात

यंदाच्या वर्षी पाच

हजार इकोब्रिक

तयार करण्यात

आले.

पालखी मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी पत्रावळी गोळा करून र-वच्छता करून निसर्ग सेवा करण्यासाठी ४०० पेक्षाही अधिक युवक, युवती प्रयत्नशील होते. थं क्रिएटिव्ह च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून कचरा मुक्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून टेम्पोमध्ये भरतात या स्वच्छतेच्या उपक्रमात सोलापूर विद्यापीठ, पुणे व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधील काही महावि-द्यालयातील विद्यार्थी सेवाभावी संस्था, नगरपालिकांचाही सहभाग असतो.

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

की. आमचे अशील श्री. झिशान सलतान मुळीक

व श्रीमती झुबेदा सुलतान मुल्लीक यांनी फ्लॅट क्र.

८१०, ८वा मजला, डायमंड अपार्टमेंट माहीम (ईस्ट)

कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, जास्मिन मील

रोड, धारावी, मुंबई - ४०००१७ अर्थात सदर फ्लॅट

ही जागा त्यांचे मालक श्री. एहतेशमुल हक शेख

गांच्याकडून खरेदी करण्याचे नियोजित केले आहे,

न्यांनी आमचे अशिलाकडे असे प्रस्तुत केले आहे

की, पूर्वीचे मूळ अधिकार करारनामा जसे बिल्डर,

विक्रेता आणि श्री. एफ.टी. मलिक खरेदीदार

यांच्यादरम्यानचा करारनामा २) श्री. एफ.टी.मलिक

विक्रेता आणि श्री. अमानुल्लाह अब्दुल रेहमान,

खरेदीदार यांच्यादरम्यान झालेला करारनामा आणि

३) अमनुल्ला अब्दल रेहमान. विक्रेता आणि श्री

इफ्तेकार अहमद, इस्तियाक अहमद व श्री. लाईक

अहमद. खरेदीदार यांच्यादरम्यान झालेला

२८.०५.१९८६ रोजीचा करारनामा आमच्या

अशिलांच्या ताब्यात नाही आणि ते सदर मूळ

अधिकार करारनामा हरविले असून सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री.

बक्षीस, भाडेपडा, वारसाहक, अदलाबदल, तारण

अधिभार मालकी हक, न्यास, ताबा, कायदेशीर

हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा

असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली

नमुद केलेल्या त्यांच्या कार्यालयात आवश्यक

दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना तारखेपासून ७

दिवसांत कळवावे. अन्यथा सदर मालमत्तेव

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९



PUBLIC NOTICE Notice is hereby given that share

certificate of Alkyl Amines Chemicals Ltd. Folio No. : V00328 Certificate No.: 1208 : 794061 to 794310 Dist No. : 250 nos.

of Vinod Maganlal Desai situated at B/804 Rock Avenue Plot D, Hindustan Naka, Kandivali (W) Mumbai 400067 have been reported lost/misplaced therefore requested for issuance of duplicate share certificate within the period of 15 days from the publication of this notice. If no claim, objections are received during this period the company shall be free to issue duplicate share certificates. Vinod Maganlal Desai Aadhar card # 911580404155 PAN card # AFNPD4153P Date: 19/07/2022 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Late MR. ABDUL RAZAK RAHI, during his life time, was the member and share holder of Aghadi Nagar No.4 Co-op. Hsg. Society Ltd., and was holding in his name five shares of Rs.50/- each, bearing share certificate No. 19, Member Register No. 19 having distinctive Nos. 91 to 95 (both naving distinctive Nos. 91 to 95 (both inclusive) as well as Flat No. 105, admeasuring 553 sq. ft., Bldg. No.4, "B" Wing, 1st Floor, Aghadi Nagar No.4 Co-op. Hsg. Society Ltd., Pump House R. J. Road, Andheri (East), Mumbai-400 093, who expired at Mumbai on 25.04.2012.

Now, his wife MRS. BASEERA BEGUM RAHI, with consent from all other heirs, has made an application for membership and requested the society to transfer the said shares of Rs.50/- each, and Flat No.105,in her name.

Any person/s or Financial Institutions

having any claim, objections, right legally or equitably, should lodge their objections and claim for the said transfer to me or to the society, within 10 days from the date of this publication of Notice. Mumbai dated on this 19th day of July 2022.

P.N.Rane, Advocate B-2/13, Vijay Nagar,Marol, Andheri (East), Mumbai-400 059

PUBLIC NOTICE KNOWN ALL PUBLIC SHALL COME, that My Client DILIP KANTAPRASAD JAISWAL, is absolute owner of flat situated at Flat No. 424, 4th Floor, Siddhivinayak Co.Op Housing Society
Ltd., Bhim Nagar, Bldg. No. 6, Opp.
Akruti Centre Point, MIDC Central
Road, Andheri East, Mumbai-400093,
and he had purchased the said room
premises situated at BHEEM NAGAR VIKAS MANDAL, OPP. ORKE MILLS, CENTRAL ROAD, MIDC, ANDHERI (E), MUMBAI from MR. MAHADEV BHIKAJI BHOTAKE, vide Agreemen for Sale dated 18/03/1998 and the said room premises has been developed b builder M/S. AKRUTI NIRMAN PVT LTD. by execution of Agreement between M/S. AKRUTI NIRMAN PVT LTD. and MR. MAHADEV BHIKAJI BHOTAKE & DILIP KANTAPRASAD JAISWAL on dated 20/10/2000 and allotted flat premises being situated a Flat No. 424, 4th Floor, Siddhivinayal Co.Op Housing Society Ltd., Bhim Nagar, Bldg. No. 6, Opp. Akruti Centre Point, MIDC Central Road, Andheri East, Mumbai-400093 allotted in the name of MR. MAHADEV BHIKAJI BHOTAKE on dated 17/01/2009. That original Agreement of M/S AKRUTI NIRMAN PVT. LTD. and MR MAHADEV BHIKAJI BHOTAKE & DILIP KANTAPRASAD JAISWAL has peen lost/misplaced by my client and h has lodge complaint to M.I.D.C Police Station, Complainant ID No. Station, Complainant ID No. 30378/2022 dated 14/07/2022, If any

Place: Mumbai RATNAKAR T. MISHRA ADVOCATE HIGH COURT, MUM Office: ACBA, 3rd Floor, M.M. Court Andheri, Andheri (East), Mumbai - 69

person has any right, title of any nature objection above said flat the same be brought within 15 days from date of

publication of notice to the undersigne

claims of whatsoever in nature shall be

with cogent evidence else letter

Date: 19/07/2022

PUBLIC NOTICE Shri. Prabhakar Yashwant Bhogle

Member of Shree Sai Shraddha (SRA)

CHS Ltd. having address at L.T. Nagar M.G. Road Road No. 4/5, Near Tiwari Hospital, Goregaon (West), Mumbai 400104 and holding flat No 401, 4th floor, Wing-A in the building of the society, died on 09/10/2018 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 7 days rom the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. I no claims/ objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased nember in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by he claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 A. M. to 7.00 PM. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd. Hon. Secretary Place : MUMBAI Date :19/07/2022

जाहीर सूचना

दवे हे अष्टविनायक ए ॲण्ड बी विंग को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: जुना सर्व्हे क्र. ११६ हेस्सा क्र. २, नवीन सर्व्हे क्र. १५, हिस्सा क्र. २ए ााव-सागाव, तालुका कल्याण, गोग्रासवाडी, डोंबिवर्ल (पर्व). ठाणे – x२१२०१ या सोसायटीचे सदस्य आहेत गोण सोसायटीच्या इमारतीमधील ए विंगमधील पहिल्ल मजल्यावरील फ्लॅट /टेनामेंट क्र.१०२ चे धारक आहेत यांचे कोणतेही वारसदार न नेमता डोंबिवली येथे अनुक्रमे २९.०३.२०१९ व १९.०१.२०१५ रोजी निधन झाले नोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य द्मवेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा . आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१**५ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत गसदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासात याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पृष्ठ्यः अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात ोत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षे<mark>ण</mark> प्राप्त झाले नाहीत, तर मयंत सभासदाच्या सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श न्नोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज[ु] सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह <mark>रावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य</mark> . उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय नोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते सायं.६.०० पर्यंत

च्या वतीने व करित अष्टविनायक ए ॲण्ड बी विंग को-ऑप हौसिंग सोसायटी लि ठिकाण: डोबिंवली सही/ दिनांक: १९.०७.२०२२

GEECEE

जाहीर सूचना येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील

श्रीमती तेहसीन वाय लक्ष्मीधर व श्री. युसूफ एफ नक्ष्मीधर हे फ्लॅट क्र.६०६, ६वा मजला, श्री गुरुकुप कोहौसोलि., जमीन जुना सर्व्हे क्र. १, नवीन सर्व्हे क्र. २१५/१, सीटीएस क्र. २, टीका क्र. १२ व नवीन तीएस क्र. १/२, १०४-ए, १/३ व १/४. एस.टी.वर्कशॉपजवळ, जुना आग्रा रोड, गाव पाचपाखांडी, ता व जि. ठाणे - ४००६०१ येथील जागेचे मालक आहेत.

मळत: सदर फ्लॅट मे. जयश्री एन्टरप्रायझेस यांनी श्री . तोफीक अहसानअली मांडवीवाला व श्रीमती हुसेनाबाई महसानअली मांडवीवाला यांना दि. १०.०८.१९८१ (पी २३९/८१) रोजीचे नोंदणीकृत करारनामा मार्फत . विक्री केले होते. सदर श्रीमती ह्सेनाबाई अहसानअली मांडवीवाला यांचे ०६.०५.२००२ रोजी निधन झाले_: गंच्या पश्चात श्री. तोफीक अहसानअली मांडवीवाला श्रीमती जेहराबेन कुतुबुद्दीन धुलियावाला, श्रीमती सकीना डामरवाला. श्रीमती खातिजा एफ. चोकवाला व . श्री. फकरुद्दीन मांडवीवाला हे कायदेशीर वारसदार आहेत. तथापी येथे सुचित करण्यात येत आहे की, अन्य कायदेशीर वारसदारांची अनुमती घेतल्यानंतर श्री. तोफीक . नेहसीन वाय लक्ष्मीधर व श्री. यसफ एफ लक्ष्मीधर ांच्या नावे दि. २४.१२.२००९ रोजीचे (टीएनएन-१-

)७९६६–२००९) मार्फत हस्तांतर केले. जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेले स्तावेजाचा ताबा असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल गरण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतः प्रकारे कोणताही अधिकार, हक व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** देवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे . दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले . जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा करण्यास मुक्त असतील.

ड्रॉईट लिगल सोल्युशन्स वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२. ५वा मजला. पारस बिझनेस सेन्टर. कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

सही/

PUBLIC NOTICE Shri Ravindra Tukaram Khot a Membe

of Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd having address at L.T. Nagar, M.G. Road, Road No. 4/5. Near Tiwari Hospital Goregaon (West), Mumbai - 400104 and holding flat No 304, Wing-A in the building of the society died on 28/08/2019 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims, objections for transfer of shares and interest of the deceased member ir the capital/ property of the society. If no claims/ objections are received withir the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased membe n the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital. property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants, objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 A. M. to 7.00 PM. from the date of publication of the notice till the

date of expiry of its period. For and on behalf of Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd. Hon. Secretary
Place: MUMBAI Date:19/07/2022

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री ऋषभ गुलाब नागदा यांना फ्लॅट क्र. ९, पहिल मजला, इंद्रधनुष कोहौसोलि., ए६/२०, जीवन बिमा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३ (सदप फ्लॅट) तसेच अनुक्रमांक ४१ ते ४५ धारक भागप्रमाणपत्र क्र.९ अंतर्गत असलेले सोसायटीचे भांडवलातील शेअर्म व हित हे **श्रीमती भविष्या** प्रेम लखवानी यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छ आहे, ज्यांनी सदर फ्लॅटचे एकमेव मालक असल्याचे प्रस्तत केले आहे. तथापी सोसायटीच्या नोंदीनुसार असे आढळून आले आहे की, सदर फ्लॅटबाबत दि. १८.०६.२०१७ रोजी भागप्रमाणपत्रात तिचे नाव नोंद करण्यात आले होते.

जर कोणास उपरोक्त सदर फ्लॅटवर काही दावा. अधिकार, हक्क, हित किंवा ताबा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता ॲडव्होकेट श्री. एन.आर. पांड्ये, भांडारकर कॉम्प्लेक्स, कोर्ट लेन, **बोरिवली (प.), मुंबई-४०००९२** येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, सदर फ्लॅटबाबत कोणताही दावा नाही आणि असल्यास तो दावा त्याग केला आहे आणि माझे अशिल सदर फ्लॅट खरेटी करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.

सही/- वकील श्री. एन.आर. पांड्ये मोबा .: ९८६९०४९४८६ दिनांक:१९.०७.२०२२

जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्य येते की , माझे अशील श्री. शार्द्ल भोलेनाथ पाटील रा. डोंबिवली (पूर्व), ता. कल्याण, जिल्हा : ठाप यांनी श्री. नितीन प्रभाकर खांदेतोड यांचे मालकीची खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळक

विकत घेण्याचे ठरवले आहे

मौजे गजबंधन पाथर्ली येथील सि.टी.एस र १११४८,१११४९,१११५०,१११५१,१११५३ १११५३, १११५४ मधील एकूण १६८ चौ मी व सर्वे नं. ३२/५ मधील ६४ चौ.मी जागेव चाळीचे बांधकाम केलेले आहे पूर्वेस : सि.टी.एस क्रमांक १११३६

पश्चिमेस : सि.टी.एस क्रमांक १११५५ दक्षिणेस : सि.टी.एस क्रमांक १११५९ उत्तरेस : टाटा पॉवर लेन

वर परिशिष्टात वर्णन केलेल्या जमीन मिळकती थवा तिचे कोणात्याही भागावर कोणत्याह प्रकारचा हक्क. बोजा. गहाण. दान. लीन. लीज बयाणा. फरोक्तखत. पोटगी. तारण. भाडेकरुपणचे क्क, साठेकरार, समजुतीचा करार लाभाधिका अथवा इतर कोण त्याही प्रकारचे हक्क व हितसंबंध वगैरे असल्यास अशा व्यक्तिनी । संस्थान ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आत आपली ह रकत लेखी स्वरुपात योग्य व कायदेशीर कागदपत्रासह खालील प त्यावर घ्यार्व नमुद मुदतीत हरकत न आल्यास सद मिळकतीबाबतचा पुढील नियो जित व्यवहार आमर् अशिल पूर्ण करतील व त्यानंतर आलेल्या क णत्याही प्रकारचे तक्रारी व हरकती विचारात घेतत नाणार नाहीत याची संबंधीतांनी नोंद घ्यावी .

अडॅ. सजात Off Add: Lakshman Niwas Building oom no :- 7, 1" Floor, Joshi Baug, Kalyan (W), Dist : Thane, Pin Code no. 421301.

सर्ह

HDB FINANCIA om the trusted family of HDFC Bank

नोंदणीकृत कार्यालय: राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात–३८०००९. **मुख्य कार्यालय:** १ला मजला, विल्सन हारुस, जुना नागरदार

रोंड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पु.), मुंबई-४०००६९. एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड, सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

गुम्ही, खाली नमूद केलेले कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना तुमचे स्थावर मालमत्ता तारणद्वां प्रतिभूती) **एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड. मुंबई शाखा**कडून कर्ज सुविधा उपलब्ध झालेली तेती. तुम्ही तुमचे वित्तीय खाते नियमित केलेले नाही आणि पुनर्भारणा करण्यात कसूर केलेली होती. तुम्ही कसूर केल्यानुसार तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आहे. तुम्ही कसूर केल्यानुसार तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आहे. सदर रकमेचा भरणा करण्याकरिता प्रतिभूती संदर्भात निष्पादित प्रतिभूत व्याजासह सदर कर्ज उपलब्ध झाले होते. थकबाकी देयकाचे वसूलीकरिता एचडीबीकडे अधिकार आहेत, त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२)(कायदा) अन्वये मागणी सूचना वितरित केली. यातील घटक कायद्याच्या कलम १३(२) नुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) नुसार प्रसिध्द करण्यात आलेले आहे आणि तुमच्या वर पर्यायी सेवा हणून बजावण्यात आली आहे. कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार, प्रतिभूती, थकबाकी देय, मागणी नूचना जी कलम १३(२) अन्वये पाठविली आहे आणि त्या अंतर्गत दावा असलेल्या रकमेचा तपशिल

9) दानिश मारवाहा, प्रलॅट क्र.७०१, विंग १७ इंद्र दर्शन बिल्डिंग, मिल्लत नगर, लिंक रोड, अधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३, दुसरा पत्ता ७०१, बिल्डिंग क्र. १७ इंद्र दर्शन कॉम्प्लेक्स, न्यू लिंक रोड, ओशिवरा, तारापूर टॉक्सच्या समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८. २. फॉक्समाईंड कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड २० दामजी शामजी इन्ड, भवन विरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८. **३. अल्फा मशिनरी मेकर्स** १९,/२० धानजी शामजी उद्योग भवन विरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०००५३. दुसरा पत्ताः **४. निरा विजयंत मारवाहा** फलॅट क्र.७०१, १७वा मजला, इंद्र दर्शन बिल्डिंग, मिल्लत नगर, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३. **५. सामंथा पपी मारवाहा** फ्लॅट क्र.७०१, १७वा मजला, इंद्र दर्शन बिल्डिंग मिल्लत नगर, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३ **६. विजयंत मारवाहा** फ्लॅट क्र.७०१, १७वा मजला, इंद्र दर्शन बिल्डिंग, मिल्लत नगर, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३ <mark>७. तनु राजेश मारवाहा</mark> फ्लॅट क्र.७०१, १७वा मजला, इंद्र दर्शन बिल्डिंग, मिल्लत नगर, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३. **२) ऋण खाते क्र.:** ७८४२४९, ११९०५७५, ४४४०३४७ **३) ऋण रक्कम**: ऋण खाते क्र. ७८४२४९ करिता १,०५,९७,२४४/– (रुपरे एक कोटी पाच लाख सत्याण्णव हजार दोनशे चवेचाळीस फक्त), ऋण खाते क्र. १९९०५७५ करिता ४२,३८,८९६/ – (रुपये बेवाळीस लाख अडतीस हजार आठशे श्याण्णव फक्त) आणि ऋण खाते क्र. ४४४०३४७ करिता ४०,५२,२१४/ – (रुपये चाळीस लाख बावन्न हजार दोनशे चौदा फक्त) **४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता:** फ्लॅट क्र.७०१, क्षेत्रफळ ९५० चौ.फु. बिल्डिंग क्र. १०, इंद्र दर्शन १ युनीट क्र. १४, श्री स्वामी समर्थ प्रसन्न ओशिवरा (पूर्व) प्लॉट क्र. १४, लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३. चर्तुसिमा रत्तरेसः बिल्डिंग, दक्षिणेसः बिल्डिंग क्र. १९, पूर्वेसः बिल्डिंग क्र. १६, पश्चिमेसः रोड ५) मागणी सूचना दिनांकः १३/०६/२०२२, ६) देय रक्षमः १३.०६.२०२२ रोजी देय रु.१,४५,९७,०९२/- (रुपये एक कोटी पंचेचाळीस लाख सत्याण्णव हजार ब्याण्णव फक्त) तसेच रक्षम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज.

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेपास भी. तुन्हीं कजदीर व सहकजदार जामिनदार यांना यथ कळावण्यात यत आहे का, सदर सूचनपासून है। दिवसात वर नमूद संपूर्ण रक्कम तसेच पुढील व्याज नमा करावे अन्यथा खालील स्वाक्षरीकर्ताद्वारें नमूद प्रतिभूतींवर कायद्यान्यये आवश्यक ती कारवाई करतील. कृपया नोंद असावी की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या अनुमतीशिवाय वर संदर्भीत प्रतिभूतीची विक्री किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. २. तारणकर्त्यांना एचडीबीएफएसच्या परवानगिशिवाय विक्री, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूती हस्तांतरण करण्यापासून रोखण्यात येत आहे. ३. कोणतेही प्रश्न किंवा तजवीजीसाठी कृपवा संपर्कः श्रीमती अनुप्रिया चक्रवर्ती (प्राधिकृत अधिकारी), anupriya.chakravorty@hdbfs.com, श्री. जिग्नेश नेटरवाला (प्राधिकृत अधिकारी) jignesh.netarwala@hdbfs.com आणि अर्चना हंस (प्राधिकृत अधिकारी) archana.hans@hdbfs.com

(प्राधिकृत अधिकारी) दिनांक : १९.०७.२०२२

क्यूजीओ फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: ३ रा मजला, ए - ५१४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मंबई. ठाणे, महाराष्ट्र - ४०० ७०१. दरध्वनी: ०२२ - ४९७६२७९५ www.qgofinance.com, इन्व्हेस्टर सपोर्ट: contactus@qgofinance.com

२९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ व २/२०२२. अनक्रमे दिनांकित . ४. ०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१ व ०५.०५.२०२२ **(एमसीए परिपत्रके**) व सेबीद्वारे जारी परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दे.११.०५.२०२२, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दि.१५.०१.२०२१ गरिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दि.१३.०५.२०२२) सुधारित केल्यानसार (सची विनियमन) यांच्या अनुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना क्येजीओ फायनान्स लिमिटेड (कंपनी) ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. १२.०८.२०२२ रोजी प्त. ११.०० व ाजता (भा.प्र.वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी वा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज्<u>)</u> कडे नोंदवलेले असतील अशा सब् भागधारकांना वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वित्तीय अहवालासमवेत **(वार्षिक अहवाल)** वित्तीय वर्ष २०२१ २२ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे दि. १८.०७.२०२२ रोजी पाठवण्यात आला आहे.

सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारेच सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभाग घेण्याचे निर्देश . तसेच परोक्ष इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभाग घेण्याचे किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सचनेत दिलेले आहे. कंपन्या कायदा. २०१३ चे अनच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी. . ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सभासदांची उपस्थिती कोरमकरिता गणली जाईल. एजीएमच्या सूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट http://www.qgofinance.com/

अशा भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया २९ वी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेच ई-मतदानासमवेत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून २९ व्या एजीएममध्ये सहभागाकरिताचा लॉग इन तपशील प्राप्त करण्यासार्ठ त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरीजकडे केवळ नोंदवावेत. नोंदणीकृत ई-मेल पत्ता पुढील पत्रव्यवहार पाठवण्यासाठीसुद्ध

कंपनी कायदा २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० नुधारित केल्यानुसार तसेच सूची विनियमनांचे विनियमन ४४ यांच्या अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएल . -मतदान सेवाँच्या माध्यमातून कंपनीच्या २९ वी एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित कोणत्याही वा सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचा हक्क बजावण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

प्रसलेले व ज्यांची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये असतील असे सभास (पात्र सभासद) परोक्ष ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानाद्वारे कंपनीच्या २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्य सूचनेत विहित कोणत्याही वा सर्व विषयांवर आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतील

व गुरुवार, दि. ११.०८.२०२२ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल

येईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल. डी) व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावावर आपले

मत न दिलेले सभासद, त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्यास पात्र असतील. परोक्ष ई - मतदानाद्वारे मत दिल्यानंतरही एजीएममध्ये पात्र सभासद सहभाग घेऊ शकेल, परंतु त्याला एजीएमदरम्यान पुन्हा मत देता येणा नाही. केवळ पात्र सभासदच परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी किंवा एजीएममध्ये ई-मतदान करण्यासाठी पात्र

रोजी वा तत्पूर्वीकंपनीची सभासद बनत असेल तर ती व्यक्ती २९ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद निर्देशांचे पालन करू नॉग इन ओयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा त्यासाठी evoting@nsdl.co.in येथे किंव contactus@ggofinance.com येथे विनंती पाठवू शकेल. ई-मतदानासंदर्भात कोणत्याही प्रश्नासंदर्भात सभासव कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक एनएसडीएल यांना १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साध् राकतील किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकतील. एफ) संचालक मंडळाने मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कु. अश्विनी

दार, भागीदार यांची, त्यांच्या अनुपस्थितीत कु. अदिती पटनाईक, मे. मेहता ॲन्ड मेहताच्या भागी . कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे, व एखाद्या सभासदास वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी अंसल्यास सदांकडून विहित विनेती प्राप्त झाल्यावर कोव्हिड १९ महामारीच्या स्थितीसंदर्भातील कोणतेही प्रशासकीय

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता तुम्ही www.evoting.nsdl.com च्या download sectior वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२ -९९० वर संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in

ई-मतदानाची प्रक्रिया व अन्य संलग्न दस्तावेजांसमवेत, वार्षिकअहवाल, सूचना कंपनीची वेबसाइर www.qgofinance.com वर परीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

रमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर माहिती ही कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी करण्यात येत आहे.

> क्यजीओ फायनान्स लिमिटेडकरित सही/-

एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फोर्च्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. कॉपॉरेट ओळख कमांकःएल२२२१०एमएच१९९३पीएलसी१३३३६५ दुरः:६७३१७५०० / फॅक्सः२६७३०२२७/२६७३६९५३, ई-मेलः<u>admin@nrail.com</u>, वेबसाईट:<u>www.nrail.com</u>

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर मंडळ सभेची सूचना ही कंपनीच्या <u>www.nrail.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

सही / -

ठिकाण: मुंबई दिनांक: १८ जुलै, २०२२

पूजा दफ्तरी कंपनी सचिव व सक्षमें अधिकारी

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की श्री. नवीन मल्होत्रा कर्जदार यांनी त्यांच्या स्थावर मालमत्तेच्या संदर्भात खालील मूळ शिर्षक करारनामा जमा करून न्याय्य गहाणखत तयार केले होते, जसे की आमच्या क्लायंत पेरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वीची दिवाण हौसिंग फायनान्स लि.), त्यांनी आमच्या

मेसर्स मिस्त्री एंटरप्रायझेस 'विकासक' म्हणून आणि श्री. नवीन मल्होत्रा 'खरेदीदार' म्हणून २१/२/२००८ रोजी विक्रीचा करार (नोंद क्र.बीडीआर४–१५९६–२००८) अनुक्रमणिका २ आणि पावती क्रमांक १६०९ दिनांक २२/२/२००८ ०३ बांधकाम व्यावसायिकांना ८/४/२००८ च्या चार पेमेंट पावत्या

याद्वारे पुढील सूचना देण्यात आली आहे की, कर्जदाराने उपरोक्त गृहकर्जाची परतफेड केली आहे आणि गहाण

म्लॅट क्रमांक १५, १६ आणि १७ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर, अँड्रयू व्हिला म्हणून ज्ञात इमारत जमिन सीटीएस नं.ए/७५१, बोंबीलवाडी, आइस फॅक्र्टरी लेन, वांद्रे (पश्चिम), मुंबई – ४०००५०.

ॲडव्होकेटर

७०५, बोनान्झा, सहार प्लाझा, जे.बी. नगर, ए.के. रोड, अंधेरी (पू), मुंबई

C) Lloydsteel

<mark>ोंदणीकृत कार्यालय: प्</mark>ताँट नं.ए–५/५, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे–४२१४०१ **कॉर्पोरेट कार्यालय:** ए–२, मधु इस्टेट, २रा मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परेल (प.), मुंबई– ४०००१३. फोन: ९१-२२-६२९१८११, डॅ-मेल:infoengg@lloyds.in वेबसाईट:www.lloydsengg.in, सीआयएन:एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५

येथे सूचना देण्यात येत आहे की, **लॉइडम् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.०२.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी सहवाचिता एमसीए परि्पत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/ २०१३ च्या लागू तत्त्वा सहवाचिता एमसीए पारपत्रक क्र.१३/२०२० वि.८ ए।त्रल, २०२०, ९७/ २०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि २०/२०२० दि.५ मे, २०२० च्या पुर्ततेनुसार, एमसीए सर्वसाघारण परिपत्रक क्र. ०२/२०२१ दि. १२ जानेवारी, २०२१, एमसीए सर्वसाघारण परिपत्रक क्र. ०२/२०२२ दि. ५ मे, २०२२ नुसार, सेबी परिपत्रक दि. १२ मे, २०२०, सेबी परिपत्रक दि. १५ जानेवारी, २०२१ व सेबी परिपत्रक दि. १३ मे, २०२२ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम)

वरील परिपत्रकानुसार एजीएम सुचनेसह वार्षिक अहवाल २०२१–२२ ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी, वेविदार सहभागीदाराकडे नोंद आहेत, त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील.

जनवर्षः सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीच्या <u>www.lloydsengg.in</u> आणि स्टॉक एक्सेचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिडेट व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिडेटच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर

सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी सदस्यांनी त्यांचे ई–मेल अद्ययावत करावेत आणि लाभांश स्विकारण्यासाठी बँक खाते तपशील अद्यायावत करावेत. ई-मेल/बँक खाते अद्यायावत करण्याची माहिती

 अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सद्स्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिध् (आरटीए) बिगशेअर सर्व्हिसेस प्रायन्हेट लिमिटेड यांच्याकडे विहित आयएसआर-१ मध्ये ई-मेल आवश्यक तपशील सादर करण्याचे पत्र पाठविले आहे. अद्यायावत करण्याचा नमुना कंपनीच्या www.lloydsengg.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

डीमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल/बँक खाते नोंद व अद्यायाव करण्यासाठी संबंधित ठेविदार सहभागीदाराकडे (डीपी) संपर्क करावा.

वभेनिमित्त ७ ऑगस्ट, २०२२ ते १३ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तव व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

प मागस्तातरण पुस्तक बद ठवण्यात यताल. ई-वोटिंग पद्धत व माहितीकरिता कंपनीच्या २८व्या एजीएम सूचनेत नमूद् माहितीचे पालन करावे. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग यूजर मॅन्युएल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ च्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल करावा किंवा दूर.०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेडक्रिता

दिनांक : १८ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

मिनाक्षी ए. पानसर्र कंपनी सचिव

प्रेमको ग्लोबल लिमिटेड सीआयएन:एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११

उमीं इस्टेट, टॉवर-ए, ११वा मजला, ९५ गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई-४०००१३.

विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे. कोविड–१९ प्रादुर्भावामुळे सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत परिपत्रक तसेच सेबी परिपत्रक आणि वेळोवेळी वितरीत अन्य आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थिती

शिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक

घ्यावी की, वार्षिक अहवालासह एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२१-२२ हे कंपनीच्या www.premcoalobal.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मुविधेमार्फतच उपस्थित राहता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनी एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान सुविधा दिली आहे. एजीएमच्या सूचनेत रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया नमुद आहे. जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास तुमच्या नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइन

सदस्यांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून २२ जुलै, २०२२ निश्चित केली आहे. जर तमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाठी तुमचे बँक खाते

ब) विद्युत समाशोधन सेवेमार्फत (ईसीएस) किंवा अन्य इतर माध्यमाने तुमचे बँक खात्यात थेट लाभांश स्विकृती वास्तविक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड

> www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx ई-मेलवर फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावे. बँक खाते तपशील अद्यायावत करण्यासाठी खालील अतिरिक्त तपशील द्यावे

अ) तुमचे लाभांश प्राप्त करण्यास बँकेचे नाव व शाखा ब) बँक खाते प्रकार, क) बँक खाते क्रमांक, ड) ९ अंकी एमआयसीआर कोड

तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा.

वित्तीय कायदा २०२० नसार लाभांश उत्पन्न हे १ एप्रिल. २०२० पासून भागधारकांच्या हस्ते कर योग्य आहे आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातून स्त्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीतील विहित दरांकरिता भागधारकांनी वित्तीय कायदा २०२० आणि

ऑगस्ट, २०२२ रोजी रात्रौ ११.५९ वा.भाप्रवे पर्यंत सादर करावे. विद्युत स्वरुपाने बँक खातेचे अ-

प्रेमको ग्लोबल लिमिटेडकरित

मेंबरशीप क्र. : एसीएस४९८९८

registered office at, 711, 7th Floor, Corporate Center, Nirmal Lifestyle, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai- 400 080 being the exclusive, and absolute Developer and holding the Development Rights in respect of the property more particularly described in the

bearing Final Plot No. 97 admeasuring 759 building and covered garages constructed thereon, situated at Srimad Rajchandra Marg, with the cessed building standing thereon and Garages bearing Assessment no NX0106090030000 Mumbai Suburbar District, Mumbai and bounded as under: On or towards the North : Final Plot No.98 On or towards the South: Final Plot No.95

On or towards the West : Final Plot NO 96 कोणताही दावा नाही असे समजले जाईल. Sd/-संतोष आर. शेडी ॲण्ड असोसिएटस Date 19th July 2022 वकील व कायदेशीर समपदेशक ७०५/ए. बोनान्झा सहार प्लाझा. ए.के. रोड.

adjoin with public road

title of my clients, M/S Oscar Infrastructure Pvt. Ltd. a registered Company, having

nortgage, charge, gift, lien, lease, tenanc adverse possession, power of attorney, righ of way, inheritance, right of maintenance or otherwise of any mode of transaction shall ommunicate the same in person to the undersigned within 14 days from the publication hereof, with documentary proof thereof, failing which, the same shall be considered to be waived and/or abandoned

Jitendra Bakliwa ADVOCATE G-5, Commerce House, MCC Lane Fort Mumbai 400001

ठिकाण : मुंबई

दिनांक : १८ जुलै, २०२२

On or towards the East: Final Plot 94 &

PUBLIC NOTICE

Schedule herein below, having acquired the same under registered Development Agreement dated 18.02.2020 from Shreepa Co-peratave Housing Society Ltd., a Society registered under the provisions of the MCS Act. 1960 bearing Registration No. BOM/WN HSG/TC/955/85-86/1986 Date. Plot No. 97 Srimad Rajchandra Marg, Ghatkopar (East), Mumbai -400077 Any person/body having any right, title or interest in respect of the said property by any agreement, memorandum of understanding

and the same shall not be binding on my

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ALL THOSE pieces and parcels of land and structures standing thereon bearing survey 20 sq. meters CTS NO: 5943, together with Ghatkopar (East), Mumbai 400 077 togethe known as "Shreepal Co-operative Housing Society Limited", comprising of ground plus three upper floors and Three Covered

जीसी व्हेन्चर्स लिमिटेड

(सीआयएन – एल२४२४९एमएच**१९८४पीएलसी०३२१७०) नों. कार्यालय:** २०९–२१०, २रा मजला, आर्केडिया बिल्डिंग, १९५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. दू.: ९१-२२-४०१९ ८६००, फॅक्स: ९१-२२-४०१९८६५० ई-मेल आयडी: geecee.investor@gcvl.in; वेबसाईट: www.geeceeventures.com

भागधारकांना सूचना (कंपनीने देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश व

समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) खात्यात हस्तांतरणाकरिता) आयर्डपीएफकडे दावा ना केलेले लाभांश हस्तांतरणाकरिता आणि आयर्डपीएफ खात्यात ७ सलग वर्षांकरिता किंवा अधिक देण्यात न आलेले लाभांशसंदर्भातील शेअर्स हस्तांतरणाकरिता तरतद असलेले कंपनी कायदा २०१३ चे कलाम १२४(६) (कायदा) सहवाचिता गंतवणकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम २०१६ (अधिनियम) च्या तरतुदीनुसार किमान ३ महिने आगेदर आयईपीएफ प्राधिकरणाकाडे

कळविणे आवश्यक आहे आणि तसेच वृत्तपत्रात सूचना प्रकाशित करणे आवश्यक आहे. सदर सूचना ही कायदा व अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रकाशित करण्यात येत आहे. कंपनीकडून २० ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा नंतर आयईपीएफकडे अंतिम लाभांश खाते २०१४ – १५ हस्तांतर केले तसेच निधीकडे तत्सम शेअर्स हस्तांतरणास देय असतील आणि कंपनीकडून अंतिम लाभांश वर्ष २०१४-१५ करिता आयईपीएफकडे तत्सम शेअर्स हस्तांतरणास पात्र आहेत अशा भागधारकांना सद्याच्या स्थितीत शक्य तितके लवकर पत्र

हस्तांतरणास पात्र ज्यांचे शेअर्स आहेत अशा भागधारकांनी त्यांच्या ज्ञात पाट्यावर कंपनीने

हस्तांतरणास पात्र असल्याचे कळवावे. संबंधित भागधारक ज्यांचे ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेले लाभांश आणि शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरणास देय आहेत यांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या वेबसाईट

व्यवहार करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये त्यांनी प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात सादर शेअर्स

www.geeceeventures.com वर अपलोड केलेले आहे. संबंधित भागधारकांना आम्ही विनंती करीत आहे की, त्यांनी सन २०१४-१५ पासून तुमच्याकडून दावा ना केलेल्या लाभांशावर दावा करावा. त्याकरिता त्यांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाइम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड किंवा कंपनीकडे

संबंधित भागधारकांकडून २० ऑक्टोबर, २०२२ पर्यंत लाभांशाबाबत दावा प्राप्त न झाल्यास खालील पद्धतीने पुढील सूचना न देता आयईपीएफकडे संबंधित भागधारकांद्वारे शेअर्स

हस्तांतर करण्याची प्रक्रिया कंपनी सुरु करेल: १. डिमॅट स्वरूपात भागधारणा असल्यास: संबंधित भागधारकांचे डीपीएस मार्फत निधीचे डिमॅट खात्यात थेट शेअर्स हातांतर.

२. वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यासः मूळ प्रमाणपत्राऐवजी नवीन दुय्यम

भागप्रमाणपत्र वितरण आणि डिपॉझिटरीमार्फत डिमॅटमध्ये रूपांतर करून निधीकडे

भागधारकांनी क्रिया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे दावा न केलेले लाभांश व शेअर्स हस्तांतरणानंतर संबंधित भागधारकांना वेबसाईट <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध आयईपीएफ–५ विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करून आयईपीएफकडे पुन्हा दावा सांगता येईल आणि स्वाक्षरी करून वास्तविक प्रत कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात नमुना

आयईपीएफ-५ आवश्यक दस्तावेजांसह पाठवावे. भागधारकांनी पुढे कृपया नोंद घ्यावी की, कंपनीकडून त्यांच्या वेबसाईट www.geeceeventures.com वर अपलोड केलेले संबंधित भागधारकांचे दावा न केलेले लाभांश व शेअर्सचे तपशील नियमानुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर उद्धेशाकरिता कंपनीकडून नवीन भाग प्रमाणपत्र वितरणाबाबत योग्य सूचना समजण्यात यावी. कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेले लाभांश व संभागाबाबत कंपनी विरोधात कोणताही दावा सांडता येणार नाही.

वरील प्रकरणात भागधारकांना काही प्रश्न असल्यास कृपया संपर्क: मे. लिंक इनटाइम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.) मुंबई-४०००८३, टेली.: ०२२-४९१८६२७०, फॅक्स: ९१-२२-४९७८६०६०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in, वेबसाईट: www.linkintime.co.in जीसी व्हेन्चर्स लिमिटेडसाठी

दिनांक : १९.०७.२०२२

दिप्यंती जैस्वार

QSb

सीआयएन : एल६५९१०एमएच१९९३पीएलसी३०२४०५

कंपनी कायदा, २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या तरतुदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जार्र

सविधेच्या माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे.

वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट अर्थात www.bseindia.com वरही उपलब्ध आहे डिपॉझिटरीजद्वारे सचिवलेल्या प्रक्रियेनसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नसतील

नतदानाचा संबंधित तपशील पुढीलप्रमाणे आहे : ए) निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २२.०७.२०२२ रोजीनुसार डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधारव

बी) परोक्ष ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, दि. ०९.०८.२०२२ रोजी (स. ९.०० वा. भा.प्र.वे.) सुरू होईल सी) वरील नमूद तारीख व वेळेच्या समाप्तीपश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात

ई) एखादी व्यक्ती सूचनेच्यापाठवणीपश्चात, परंतु निर्धारित अंतिम तारीख अर्थात **शुक्रवार, दि. २२.०७.२०२२**

सरकारी निर्बंध विचारात घेऊन लवकरात लवकर कंपनी ती नि:शुल्क पाठवील.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वां

उमी जॉयस कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

मंडळाच्या वतीने व करिता

जाहिर सूचना

अशिलांकडून घेतलेले गृहनिर्माण कर्ज प्रतिभूत करण्यासाठी:

पढील सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, मूळ शिर्षक करारनामा आमच्या अशिलांच्या ताब्यातून हरवल्या / गहाळ झाल्या आहेत आणि परिश्रमपूर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत

ठेवलेल्या मालमत्तेवरील आमच्या अशिलांचे शुल्क जारी केले आहे.

संतोष आर. शेट्टी ॲण्ड असोसिएट्स

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

काम: प्लॉट नं.ए-६/३, ए-५/५, ए-५/४, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. फोनः (०२५२४) २२२२७१/९५४५६५४१९६ २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

मार्फत होणार आहे.

र्बेक खाते नोंद/अद्यायावत करावेत. कंपनीने सेबी परिपत्रक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/ एमआयआरएसडी_आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ दि. ०३ नोव्हेंबर २०२१ नुसार

. जपनी कायदा २०९३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, २८व्या वार्षिक सर्वसाधार

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सूचन येथे सुचना देण्यात येत आहे की, प्रेमको ग्लोबल लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी द.३.००वा.भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद

सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याची अनुमती मिळाली आहे. म्हणून सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. वार्षिक अहवाल २०२१-२२ सह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे उपरोक्त एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकनुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. सदस्यांनी नोंद

तपशील पाठविले जातील. कंपनीने एजीएममध्ये मंजूर झाल्यास ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांशास

अद्यायावत नसल्यास कपया खालील माहितीचे पालन करावे. अ) ई–वोटिंगकरिता लॉगइन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तुमचा ई–मेल नोंद करावा.

भागधारणा यांना investor@bigshareonline.com किंवा https://

क्रमांक, ई) ११ अंकी आयएफएससी कोड, फ) प्रथम भागधारकाचे नाव असलेले रद्द केलेल्या धनादेशाची स्कॅन प्रत.

सुधारणेचा संदर्भ घ्यावा भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे पॅन क्रमांक कंपनी/आरटीए (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) आणि डिपॉझिटरी (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास) कडे अद्यायावत करावे. पॅनसह वैयक्तिक भागधारक आणि जे नमना क्र.१५जी/१५एच मध्ये वार्षिक आयकर जमा करण्यास पात्र नाहीत त्यांना tds@bigshareonline.com वर ५ ऑगस्ट, २०२२ रोजी रात्रौ ११.५९ भाप्रवेपर्यंत ई-मेल करून स्रोताकडील ना-कर कपातीचा लाभ घेता येईल. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन नोंद केलेले नसल्यास २०% उच्च दराने कर कपात केली जाईल. अ-निवासी भागधारकांना भारत व त्यांचे निवासी देशादरम्यान कर व्यवहार अंतर्गत लाभार्थी दर उपलब्ध होती. जे आवश्यक दस्तावेज अर्थात ना-स्थायी आस्थापना व लाभार्थी मालकीत्व घोषणा. कर निवासी

प्रमाणपत्र. नमना १०एफ. अन्य इतर दस्तावेज जे कर व्यवहार लाभ घेण्यास आवश्यक आहे ते tds@bigshareonline.com वर पाठवावेत. उपरोक्त घोषणापत्र व दस्तावेज भागधारकांनी प नोंदणीकृत कंपनीला लाभांश जमा करणे शक्य न झाल्यास परिस्थिती सुरळीत सुरू झाल्यानंतर अशा भागधारकांना डिव्हीडंट वॉरंट/धनादेश कंपनीकडून पाठविले जाईल.

> सही/ गौरीश तावटे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दिनांक : १९.०७.२०२२ ठेकाण : मुंबई